

सत्येषु (सत्य + ईप्सु) m. N. pr. eines Asura MBu. 12, 8263.
 सत्येषु (von सत्य) m. N. pr. eines Sohnes des Raudrāṣva MBu. 1, 3701. Buā. P. 9, 20, 4.
 सत्यैक्ति (सत्य + उ^०) f. eine wahre Rede RV. 10, 37, 2. RĀGA-TAR. 4, 100.
 सत्योत्तर (सत्य + उ^०) adj. überwiegend —, wesentlich wahr: वाच्
 AIR. Br. 1, 6.
 सत्योद्य (सत्य + 1. उ^०) adj. dessen Rede wahr ist, wahr redend ÇAB-
 DAM. im ÇKDR.
 सत्योपयाचन s. u. उपयाचन, wo noch R. Gora. 2, 33, 18 hinzugefügt
 werden kann.
 सत्योपाख्यान n. Titel einer Schrift Notices of Skt Mss. 2, 129.
 सत्योद्गम (सत्य + घ्रा^०) adj. wahrhaft mächtig: Agni AV. 4, 36, 1.
 Varuṇa VS. 10, 28. TS. 4, 6, 4, 1.
 सत्रप (2. स + त्रपा) adj. (f. घ्रा) Schamgefühl besitzend, verlegen MBu.
 12, 3167. KATHĀS. 43, 215. RĀGA-TAR. 4, 435. सत्रपम् adv. verlegen 3, 106.
 सत्रम् adv. gaṇa स्वरदि zu P. 1, 1, 37. = सत्रा HALĀJ. 3, 91.
 सत्रा (von 2. स) adv. zusamment, zumal (daher häufig mit विश्व verbunden);
 ganz und gar, ausschliesslich; überhaupt, immerhin; = सद् u. s. w. AK. 3,
 5, 4. H. 1327. सत्रा विश्वं दधिषे केवलं सद्: RV. 1, 37, 6. 72, 1. सत्रा सो-
 मा अश्वत्थस्य विश्वे 4, 17, 6. 30, 2. सत्रा कृधि सुक्तो वृत्रा 7, 23, 5. सत्रा
 तमेका वृत्राणि तोशसे 8, 13, 11. 4, 71, 9. सत्रा महसि चक्रिरे तनूषु 5,
 60, 4. सत्रा वृषे ऋदर आ वृषस्व 10, 96, 13. 2, 20, 7. 8. 3, 31, 6. 5, 63, 5. 6,
 36, 1. 10, 113, 5. PAÑĀV. Ba. 12, 9, 21. नृदि ते राधसो ऽहं विन्दामि सत्रा
 ich finde gar kein Ende RV. 8, 46, 11. सत्रा देव महो अंसि 90, 12. daher
 unter den Bezz. für सत्य NAI. 3, 10. अर्कमात्यपीपरो रात्रिं सत्राति
 पार्य immerhin AV. 7, 23, 1. तं न सत्रा पृथुं कुर्यात् nicht gar zu breit ÇAT.
 Ba. 1, 2, 2, 9. 6, 3, 31. सत्रात्यतिके gar zu nahe 3, 5, 2, 19. Mit instr. zu-
 sammen mit: सत्रा वावृर्ह्वनानि यज्ञैः RV. 6, 34, 4. अदेव्युं विदथे देव्यु-
 यिः सत्रा कृतम् 7, 93, 5. सत्रा कलत्रैर्गाह्यम् H. 1327, Schol.
 सत्राकर् adj. vollständig oder ausschliesslich wirksam: यज्ञमानस्य शंसैः
 RV. 1, 178, 4:
 सत्राज (सत्रा + 1. अज) m. voller Sieg: ०ञं जिगीषन् ÇĀṆKH. Çr. 14, 43, 1.
 सत्राजित् 1) adj. ganz siegreich, ausschliesslich gewinnend RV. 2, 21,
 1. 8, 3, 15. 87, 4. 9, 27, 4. SV. I, 3, 1, 4, 9. VS. 11, 8. TS. 4, 1, 4, 3 (nach
 TS. PAṆ. 3, 5 im Padap. सत्रजित्). — 2) m. a) N. eines Ekāha ÇĀṆKH.
 Çr. 14, 43, 1. — b) N. pr. eines Fürsten, Vaters der Satjabhāmā, HA-
 RIV. 2042. fgg. 3086. VP. 425. fgg. Buā. P. 10, 36, 2. fgg. — Vgl. सत्राजित.
 सत्राजित m. = सत्राजित् 2) b) Buā. P. 9, 24, 12. 10, 36, 1.
 सत्राञ्च (सत्रा + अञ्च^०) adj. vereint, vollzählig, gemeinsam: प्रयस्वतो
 न सत्राच आ गत RV. 10, 77, 4. सत्राचीं रतिं गृणानः 7, 56, 18. gesam-
 melt, ganz: प्र यः सत्राचा मनसा यज्ञते (vgl. bathrāmanāo JĀCNA 30, 9)
 RV. 7, 100, 1. 8, 2, 37. 9, 77, 4. सत्राच्या धिया 8, 30, 1.
 सत्रादावन् adj. mit einem Male gebend RV. 1, 7, 6.
 सत्रासम् (von 2. स + त्रास) adv. erschrocken, furchtsam, ängstlich HIT.
 30, 3. रतोदर्शनं KATHĀS. 18, 383.
 सत्रासद् adj. Alles überwältigend, unwiderstehlich: रयि RV. 1, 79, 8.
 Indra 2, 21, 2 (साहे, Padap. सहे). 3, 31, 3. 34, 8. 7, 20, 2. 8, 81, 7.
 सत्रासाहं (सह Padap.) adj. dass.: Indra RV. 2, 21, 3. — Vgl. सा-

त्रासाह.

सत्रासाहीय n. N. verschiedener Sāman PAÑĀV. Ba. 12, 9, 20. 20. 3.
 2. LĪṬ. 6, 12, 14. Ind. St. 3, 242, a. इन्द्रस्य 209, a.
 सत्राहं adj. = सत्राहन्. पौंस्य RV. 5, 33, 5.
 सत्राहन् adj. völlig niederschlagend: Indra RV. 4, 17, 8. 6, 46, 3.
 सत्रिजातक (2. स + त्रि-जा^०) n. ein best. Fleischgericht: मांसं वलु-
 धते भृष्टं सिक्त्वा चोक्षाम्बुना मुहुः । जीर्यायैः समापुक्तं परिशुष्कं तदु-
 च्यते ॥ तदेव घृततक्राव्यं प्रदिग्धं सत्रिजातकम् । ÇABDĀK. im ÇKDR.
 सत्वच् (2. स + त्वच्) adj. mit der Rinde versehen: दृष्ट M. 2, 17.
 सत्वच् (2. स + त्व^०) adj. sammt der Haut ÇAT. Br. 3, 3, 18.
 सत्वत् m. N. pr. eines Sohnes des Mādhava (Māgadha die neuere
 Ausg.; vgl. सत्वत्) HARIV. 3241. fgg. des Añṣa VP. 4, 12, 16. 13, 1. Eine
 aus सत्वत् fälschlich erschlossene Wortform.
 सत्वन् (von सन्) m. 1) (Einer der auf Beute ausgeht) Krieger, pl. die
 Mannen, Heerschaar: यो ह सत्वा यः शूरो मधवा यो र्विष्ठाः RV. 1, 17, 3.
 3. शूरो यन्त्रिं सत्वभिः 9, 3, 4. 87, 7. 1, 133, 6. 2, 23, 4. 30, 10. 3, 49, 2. युधम
 6, 18, 2. सत्य 22, 1. इन्द्रो वृत्रं हनिष्ठा अस्तु सत्वा 37, 5. उद्धर्ष्य सत्वानां
 मामकानां मनोसि 10, 103, 10. AV. 5, 20, 8. त्रयस्तु सत्वानो मम 6, 65, 3.
 हारिः सत्वानो अत्यो न सत्वभिः RV. 9, 76, 1. सत्वानो न द्रप्सिनः wie Kri-
 ger mit Bannern 1, 64, 2. इप्सं दर्विधद्विषो न सत्वा wie ein das Banner
 schwingender Krieger 4, 13, 2 (wonach unter इप्स und द्रप्सिन zu än-
 dern und drafsha im Zend zu vergleichen ist). Indra 6, 29, 6. 43, 22.
 8, 43, 21. इनः सत्वा ग्वेषणाः 7, 20, 5. or ist सत्वानो क्तुः 8, 83, 4. सत्वानो
 नेता ÇĀṆKH. Çr. 8, 17, 10. VS. 16, 8. सत्वानो पतिः 20. AIR. Br. 2, 25. etwa
 Dienstmann überh. AV. 11, 5, 14. Nach Nia. 6, 30 so v. a. उदक oder
 कर्मन्. — 2) N. pr. eines Rshi MBu. 1, 4183. सत्वन् ed. Bomb. — Vgl.
 अभि^०, अक्षिप्रुष्म^०, सत्य^०.
 सत्वन् m. = सत्वन् 1): आ सत्वनेरजति कृत्तिं वृत्रम् RV. 5, 37, 4. 10, 113, 1.
 सत्वान्यत् partic. als Krieger sich gebärdend AV. 5, 20, 1.
 सत्वन् n. pl. N. pr. eines Volkes des Südens gaṇa उत्सादि zu P. 4.
 1, 86. विमुक्तादि zu 5, 2, 61. पश्चादि zu 3, 117. AIR. Br. 8, 14. ÇAT. Br.
 13, 3, 21. KAUSU. Up. 4, 1 (wo vielleicht सत्वन्^० st. सत्वन्^० zu lesen
 ist). MBu. 12, 13237. HARIV. 1997. sg. (vgl. सत्वत्) N. pr. eines Sohnes
 des Madhu ebend. und 1996. — Vgl. सत्वत्.
 सत्वर (2. स + त्वर) adj. (f. घ्रा) schnell zu Werke gehend, eilend AK.
 1, 1, 4, 60. H. 1470. M. 9, 94. MBu. 3, 7141. 14, 829. HARIV. 7068. RAJU.
 ed. Calc. 1, 77. KATHĀS. 13, 49. 18, 236. 289. 21, 83. 26, 254. 32, 208. RĀGA-
 TAR. 3, 118. das Schicksal, die Erfüllung des Schicksals PAÑĀV. 1, 3, 29.
 सत्वरम् adv. eiligst, rasch, alsbald AK. 1, 1, 4, 60. H. 1330. HALĀJ. 4, 12.
 R. 2, 39, 14. 33, 33. 72, 30. 4, 24, 17. Spr. (II) 4328. 6693. 6982: MEGH.
 110. ÇĀK. 12, 14. 78, 1, v. l. KATHĀS. 22, 173. PRAB. 33, 18. 37, 9. PAÑĀV.
 1, 3, 30. DUṬṬAS. 77, 12. 90, 18. PAÑĀT. 46, 1. HIT. 13, 7. 21, 15. 23, 8. 9.
 41, 13. 43, 13. 20. सत्वरत्तम् Spr. (II) 990. PRAB. 112, 18. — Vgl. रति^०.
 सत्वी f. N. pr. einer Tochter Vainateja's und Gattin des Brhān-
 manas HARIV. 1706 (nach der Lesart der neueren Ausg., सत्या die
 ältere). 1707 lesen beide Ausgg. fälschlich सत्यां st. सत्यां.
 सत्सविन्मय (von सत् + संविद्) adj. so v. a. सच्चिन्मय Ind. St. 9, 164.
 davon nom. abstr. ०त्व n. ebend.